

ai'l te'l yuu evriþiŋ ai **kæ'n** ðeez lit'l tuu
rileit

ai soo 'n eidzid eidzid **mæ'n** ə sitiŋ o'n
ə **geit**

huu **aa** yuu eidzid mæ'n ai sed
æ'nd **hau** iz-it yuu **liv**

hiz aa'nsə trik'ld þruu mai **hed** laik wootə
þruu ə **siv**

hii **sed** ai luk fə **ba·tə·flaiz**
ðæt **sliip** əmaŋ ðə **wiit**

ai **meik** ð'm i'ntuu mat'n **paiz**
æ'nd **se'l** ð'm i'n ðə **striit**

ai se'l ð'm a'ntuu me'n hii sed huu seil-
o'n stoomii **siiz**

æ'nd ðæts ðə wei ai get mai **bred** ə traif'l
if yuu **pliiz**

bət-ai wz þiŋkiŋ ov ə **plæ'n** tuu dai wa'nz
wiskəz **grii'n**

æ'nd oo'lweiz yuuz sou laadz ə **fæ'n**
ðæt ðei kud not bii **sii'n**

sou hæviŋ nou **riplai** tuu **giv** tuu wot
ðii **ou'ld** mæ'n **sed**

ai kraid ka'm **te'l** mii hau yuu **liv**
æ'nd **pa'mpt** hi'm o'n ðə **hed**

hiz ækse'nts mai'ld tuk ap ðə tei'l
hii sed ai gou mai weiz

æ'nd we'n ai sii ə mau'n-ti'n ri'l ai set-it-
in-ə bleiz

æ'nd ðe'ns ðei meik ðə staf ðei koo'l
rou l'ndz məkæseə oi'l

yet tap'ns heipnii iz-oo'l ðei giv mii foo
mai toi'l

bət-ai wz piŋkiŋ ov ə wei tuu fiid
wa'nse'lf o'n bæte

æ'n sou gou o'n fr'm dei tə dei getiŋ ə
lit'l fæte

ai juk hi'm we'l fr'm said tə said
a'nti'l hiz feis woz bluu

ka'm te'l mii hau yuu liv ai kraid
æ'nd wot-it-iz yuu duu

hii sed ai ha'nt foo hæ·dəks-aiz
əmaŋ ðə heðə brait

æ'nd wæk ð'm i'ntuu weskout bat'nz

i'n ðə sail'nt nait æ'n ðiiz ai duu
not se'l foo gou'ld

oo **koi'n** ov si'lvrii **jai'n** bat foo
ə **kopə heipəni**

æ'nd **ðæt** wi'l pəətʃis **nai'n**

ai sa'mtai'mz **dig** foo batəd **rou'lz**

oo set lai'md **twigz** foo **kræbz**

ai sa'mtai'mz **səətʃ** ðə graasii **no'lz**

foo wii'lz ov **hæ'ns'm kæbz**

æ'nd ðæts ðə **wei** hii geiv ə **wiŋk**

bai witʃ ai **get** mai **we'lp**

æ'nd verii **glædlii** ai wi'l **drɪŋk**

yoo **o'nəz** noub'l **he'lp**

ai həəd hi'm **ðe'n** foor-ai həd **dʒast**
k'mpliitid mai **dizai'n**

tuu kiip ðə **me'nai** bridʒ fr'm **rast**
bai **boi'liŋ** it i'n **wai'n**

ai **pænkt** hi'm **matʃ** foo te'liŋ mii ðə wei
hii got hiz **we'lp**

bat **tʃiiflii** foo hiz **wɪʃ** ðæt hii
mait **drɪŋk** mai noub'l **he'lp**

æ'nd nau if **ee** bai tʃaa'ns ai **put**
mai **fɪŋgz** intuu **gluu**

oo mædlii **skwiiz** ə rait hæ'nd **fut** 'ntuu
ə **left** hæ'nd **ʃuu**

oo if ai **drop** əpo'n mai **tou** ə verii
hevii **weit**

ai **wiip** foor-it rimai'ndz mii **sou**

ov ðæt ou'ld **mæ'n** ai yuust tə **nou**

huuz **luk** woz **mai'ld**

huus **sbiitʃ** woz **slou**

huuz hee woz **waitə** ðæ'n ðə **snou**

huuz **feis** woz verii laik ə **krou**

wið **aiz** laik si'ndəz oo'l ə **glou**

huu sii'md **distræktid** wið hiz **wou**

huu rokt hiz **bodii** tuu æ'nd **frou**

æ'nd matəd **ma'mb'liŋlii** æ'nd **lou**

æz-if hiz **maup** wəə fu'l ov **dou**

huu **snootid** laik ə **bafəlou**

ðæt same **iivniŋ** loŋ ə **gou**

ə **sitiŋ** on-ə **geit**

ai'l te'l yuu evriþiŋ ai **kæ'n** ðeez lit'l tuu
rileit

ai soo 'n eidzid eidzid **mæ'n** ə sitiŋ o'n
ə **geit**

huu **aa** yuu eidzid mæ'n ai sed
æ'nd **hau** iz-it yuu **liv**

hiz aa'nsə trik'ld þruu mai **hed** laik wootə
þruu ə **siv**

hii **sed** ai luk fə **ba·tə·flaiz**
ðæt **sliip** əmaŋ ðə **wiit**

ai **meik** ð'm i'ntuu mat'n **paiz**
æ'nd **se'l** ð'm i'n ðə **striit**

ai se'l ð'm a'ntuu me'n hii sed huu seil-
o'n stoomii **siiz**

æ'nd ðæts ðə wei ai get mai **bred** ə traif'l
if yuu **pliiz**

bət-ai wz þiŋkiŋ ov ə **plæ'n** tuu dai wa'nz
wiskəz **grii'n**

æ'nd oo'lweiz yuuz sou laadz ə **fæ'n**
ðæt ðei kud not bii **sii'n**

sou hæviŋ nou **riplai** tuu **giv** tuu wot
ðii **ou'ld** mæ'n **sed**

ai kraid ka'm **te'l** mii hau yuu **liv**
æ'nd **pa'mpt** hi'm o'n ðə **hed**

hiz **ækse'nts** mai'ld tuk **ap** ðə tei'l
hii **sed** ai gou mai **weiz**

æ'nd **we'n** ai sii ə mau'n-ti'n **ri'l** ai set-it-
in-ə **bleiz**

æ'nd **ðe'ns** ðei **meik** ðə staf ðei **koo'l**
rou l'ndz məkæseə oi'l

yet **tap'ns** **heipnii** iz-oo'l ðei **giv** mii foo
mai **toi'l**

bət-ai wz **piŋkiŋ** ov ə **wei** tuu fiid
wa'nse'lf o'n **bætə**

æ'n sou gou **o'n** fr'm dei tə **dei** getiŋ ə
lit'l **fætə**

ai **juk** hi'm we'l fr'm **said** tə **said**
a'nti'l hiz **feis** woz **bluu**

ka'm **te'l** mii hau yuu **liv** ai kraid
æ'nd **wot-it-iz** yuu **duu**

hii **sed** ai **ha'nt** foo **hæ·dæks-aiz**
əmaŋ ðə heðə **brait**

æ'nd **wæək** ð'm i'ntuu weskout **bat'nz**

i'n ðə sail'nt **nait** æ'n **ðiiz** ai duu
not **se'l** foo **gou'ld**

oo **koi'n** ov si'lvrii **jai'n** bat foo
ə **kopə** **heipənii**

æ'nd **ðæt** wi'l pəətʃis **nai'n**

ai sa'mtai'mz **dig** foo batəd **rou'lz**

oo set lai'md **twigz** foo **kræbz**

ai sa'mtai'mz **səətʃ** ðə graasii **no'lz**

foo wii'lz ov **hæ'ns'm** **kæbz**

æ'nd ðæts ðə **wei** hii geiv ə **wiŋk**

bai witʃ ai **get** mai **we'lp**

æ'nd verii **glædlii** ai wi'l **drɪŋk**

yoo **o'nəz** noub'l **he'lp**

ai həəd hi'm **ðe'n** foor-ai həd **dʒast**
k'mpliitid mai dizai'n

tuu kiip ðə **me'nai** bridʒ fr'm **rast**
bai **boi'liŋ** it i'n **wai'n**

ai **pænkt** hi'm **matf** foo te'liŋ mii ðə wei
hii got hiz **we'lp**

bat **tʃiiflii** foo hiz **wif** ðæt hii
mait **drɪŋk** mai noub'l **he'lp**

æ'nd nau if **ee** bai tʃaa'ns ai **put**
mai **fɪŋgz** intuu **gluu**

oo mædlii **skwiiz** ə rait hæ'nd **fut** 'ntuu
ə **left** hæ'nd **ʃuu**

oo if ai **drop** əpo'n mai **tou** ə verii
hevii **weit**

ai **wiip** foor-it rimai'ndz mii **sou**

ov ðæt ou'ld **mæ'n** ai yuust tə **nou**

huuz **luk** woz **mai'ld**

huus **sbiitʃ** woz **slou**

huuz hee woz **waitə** ðæ'n ðə **snou**

huuz **feis** woz verii laik ə **krou**

wið **aiz** laik si'ndəz oo'l ə **glou**

huu sii'md **distræktid** wið hiz **wou**

huu rokt hiz **bodii** tuu æ'nd **frou**

æ'nd matəd **ma'mb'liŋlii** æ'nd **lou**

æz-if hiz **maup** wəə fu'l ov **dou**

huu **snootid** laik ə **bafəlou**

ðæt same **iivniŋ** loŋ ə**gou**

ə **sitiŋ** on-ə **geit**

NOTES

About the poem

This poem is a parody by Lewis Carroll of "Resolution and Independence" by William Wordsworth.

Its full text in conventional spelling and information about its background can be found in Wikipedia [here](#).

Carroll's choice of words and rhyme is masterly. And the theme of not listening to other people's problems, until they mention something that interests the listener directly, is a bittersweet and powerful one.

About using it

If English is not your native language and you would like to improve your pronunciation of the sounds of English and your flow of speech, read the phonetic text until your delivery is smooth and accurate.

This text can also be profitably used in a teaching situation.

About phonetic text

English conventional spelling gives no clear indication as to exactly how words ought to be pronounced or where to place stress. Indeed it is positively misleading.

For learners of English, there is a need for clear guidance about pronunciation, and this is exactly what phonetic text provides.

Trying to learn proper pronunciation without phonetic text is like trying to learn arithmetic without pencil and paper, or music without sheet music. It *can* be done, but it is *very* difficult, and most people give up half way.

More

Phonetic text resources are [here](#).